SITI Networks Limited

UG Floor, FC-19 & 20, Sector-16 A, Film City, Noida, Uttar Pradesh-201301, India **Tel:** +91-120-4526700 **Website :** www.sitinetworks.com



[The Company is currently undergoing a corporate insolvency resolution process ("CIRP") under the Insolvency and Bankruptcy Code, 2016 ('Code"), pursuant to an order dated 22 February 2023 ("Insolvency Commencement Order") passed by the National Company Law Tribunal ("NCLT"), Mumbai Bench. Vide the Insolvency Commencement Order, Mr. Rohit Mehra, IP Registration No: IBBI/IPA-001/IP-P00799/2017-2018/11374, was appointed as the interim resolution professional ("IRP") to manage the affairs of the Company. The operation of the Insolvency Commencement Order was stayed by the National Company Law Appellate Tribunal ("NCLAT") vide its interim order dated 7 March 2023 ("Stay Order") passed in an appeal filed by Ms. Shilpa Asthana, Director, against the Insolvency Commencement Order. Following the passing of the Stay Order, the management of the Company was handed back to the Board of Directors by the IRP. The appeal against the Insolvency Commencement Order was dismissed by the NCLAT (and the CIRP of the Company resumed) by its final order dated 10 August 2023. The IRP took control and management of the Company on 16 August 2023. Currently, the powers of the Board of Directors of the Company stand suspended and are being exercised by Mr. Rohit Mehra as the IRP of the Company in accordance with the provisions of the Code and related regulations.]

September 8, 2023

To,

The General Manager Corporate Relationship Department BSE Limited Phiroze Jeejeeboy Towers Dalal Street, Fort, Mumbai- 400 001 BSE Scrip Code: 532795 The Manager Listing Department National Stock Exchange of India Limited Plaza, 5th Floor, Plot no. C/1, G Block Bandra Kurla Complex, Bandra (E) Mumbai- 400 051 **NSE Scrip Symbol: SITINET**

Kind Attn. : Corporate Relationship Department

Subject : Newspaper Publication regarding Public Notice convening the 17th Annual General Meeting of the Company through VC / OAVM



Dear Sir,

This is in reference to our intimations:

- (i) dated May 30, 2023, wherein we have informed, *inter alia*, that the 17th Annual General Meeting ('AGM') of the Equity Shareholders of the Company will be held on Friday, September 29, 2023;
- (ii) dated September 7, 2023, wherein public notice by way of advertisement have been published in newspapers namely "Business Standard" (English language newspaper) dated September 6, 2023 and "Navshakti" (Marathi language newspaper) dated September 7, 2023, in compliance with General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 issued by Ministry of Corporate Affairs, Government of India, regarding holding of Annual General Meeting through VC / OAVM; and
- (iii) dated September 7, 2023, regarding submission of Annual Report of the Company for the financial year 2022- 23.

In this context, we wish to inform you that in compliance with Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), we have published Notice of the 17th Annual General Meeting of the members of the Company on September 8, 2023.

Pursuant to Regulation 47(3) of the SEBI Listing Regulations, we are enclosing herewith a copy of each of the newspaper advertisement published on September 8, 2023 in English language in "Business Standard" (English language newspaper, published in all edition) and in Marathi language in "Navshakti" (Marathi language newspaper, Mumbai edition), wherein Notice of the 17th Annual General Meeting of the Company have been published.

You are requested to kindly take the same on record.

Thanking you,

Yours truly, For Siti Networks Limited Suresh Kumar Company Secretary & Compliance Officer Membership No. ACS 14390

TΡ	SOUTHERN ODISHA (Procuremer				PSØDL		
BPR North Star Building, 2nd Floor, Khodasingi, Berhampur, Odisha-760010							
NOTICE INVITING TENDER Dt.: 08.09.2023 TP Southern Odisha Distribution Ltd. invites tender from eligible vendors for following: Dt.: 08.09.2023							
SI. No.	Tender Description	NIT Number	EMD (Rs.)	Tender Fee inclusive of GST (Rs.)	E Last date and time of Payment of Tender Fee		
1	Rate Contract for Engineering, Supply, Erection & Commissioning of Multiple Projects under SETU FY 2023-24 on "Turnkey Contract Basis".	TPSODL/OT/ 2023-24/043	20.00 Lacs	5,000	18.09.2023; 18:00 Hrs.		
2	Supply of 33KV ARC flash jacket with accessories in PANTPSODL.		50,000	5,000	16.09.2023; 18:00 Hrs.		
3	Cable fault locator	TPSODL/OT/ 2023-24/046	50,000	5,000	16.09.2023; 18:00 Hrs.		
For detailed tender, please visit Tender Section on TPSODL website https://www.tpsouthernodisha.com							



SITI NETWORKS LIMITED

Corp. Office: UG Floor, FC 19 & 20, Sector 16A, Film City - 19, Noida - 201301, U.P Regd. Office: Unit No.38, 1st Floor, A Wing, Madhu Industrial Estate, P.B. Marg, Worli, Mumbai -400013 E-mail: csandlegal@siti.esselgroup.com, CIN: L64200MH2006PLC160733, Website: www.sitinetworks.com; Tel: 0120 - 4526700; 4032699

The Company is currently undergoing a corporate insolvency resolution process ("CIRP") under the Insolvency and Bankruptcy Code, 2016 ('Code"), pursuant to an order dated 22 February 2023 ("Insolvency Commencement Order") passed by the National Company Law Tribunal ("NCLT"), Mumbai Bench. Vide the Insolvency Commencement Order, Mr. Rohit Mehra, IP Registration No: IBBI/IPA-001/IP-P00799/ 2017-2018/11374, was appointed as the interim resolution professional ("IRP") to manage the affairs of the Company. The operation of the Insolvency Commencement Order was staved by the National Company Law Appellate Tribunal ("NCLAT") vide its interim order dated 7 March 2023 ("Stay Order") passed in an appeal filed by Ms. Shilpa Asthana, Director, against the Insolvency Commencemer Order. Following the passing of the Stay Order, the management of the Company was handed back to the Board of Directors by the IRP. The appeal against the Insolvency Commencement Order was dismissed by the NCLAT (and the CIRP of the Company resumed) by its final order dated 10 August 2023. The IRP took control and management of the Company on 16 August 2023. Currently, the powers of the Board of Directors of the Company stand suspended and are being exercised by Mr. Rohit Mehra as the IRP of the Company in accordance with the provisions of the Code and related regulations

NOTICE OF 17[™]ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that 17th Annual General Meeting (AGM) of the Equity Shareholders of the Company will be held on Friday, the 29th day of September 2023 at 3:00 p.m. through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the businesses as set out in the Notice of AGM of the Company.

The AGM will be held through VC/OAVM without physical presence of the shareholders in compliance with applicable provisions of the Companies Act read with General Circular Nos, 14/2020 dated April 8, 2020. 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020, 02/2021 dated January 13, 2021, 19/2021 dated December 8, 2021, 21/2021 dated December 14, 2021, 2/2022 dated May 5, 2022 and 10/2022 dated December 28, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs (hereinafter collectively referred to as "MCA Circulars") and Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, SEBI/HO/CFD/CMD2 /CIR/P/2021/11 dated January 15, 2021, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 and SEBI/HO/CFD/PoD- 2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023 (hereinafter collectively referred as "SEBI Circulars").

The Annual Report for the financial year 2022-23 comprising inter-alia Notice of the Annual General Meeting, Audited Financial Statements on a standalone and consolidated basis, Directors' Report & Auditor's Report for the financial year ended March 31, 2023 and other documents required to be attached therewith has been sent to the Members, whose e-mail addresses are registered with the Company/Depository Participant(s), on September 1, 2023, through electronic mode pursuant to the provisions of Sections 101 and other applicable provisions of the Companies Act, 2013, and Rules made thereunder and applicable provisions of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with MCA Circulars and SEBI Circulars. The aforesaid documents (Annual Report 2022-23) are also available on the Company's website www.sitinetworks.com, on the website of the Stock Exchange(s) i.e. BSE Limited (BSE) and National Stock Exchange of India Limited (NSE) at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively and also on the website of Central Depository Services (India) Limited (CDSL) at www.evotingindia.com. In compliances with Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, MCA Circulars and SEBI Circulars, the Company is pleased to provide to all its members, the facility to exercise their vote on all the resolutions set forth in the Notice of AGM of the Company, electronically (remote E-voting) through e-voting facility provided by Central Depository Services (India) Limited ("CDSL").

Remote E-voting facility for all items of business contained in the Notice of AGM shall commence from September 25, 2023 (Monday) at 9.00 a.m. and will end on September 28, 2023 (Thursday) at 5.00 p.m. Remote E-voting module shall not be allowed beyond the said date and time. The remote E-voting module shall be disabled by CDSL thereafter, the members shall not be allowed beyond 5.00 p.m. on September 28, 2023 (Thursday). During the period of remote E-voting, Equity Shareholders of the Company holding shares either in physical form or in dematerialised form as on the Cut-Off date of September 22, 2023 (Friday), shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM through electronic means and the voting rights of the members shall be in proportion to their shares of the paid up equity share capital of the Company as on the Cut-Off date. The facility for voting through electronic means will also be made available at the AGM. The members who will be present in the AGM through VC / OAVM and have not already cast their vote(s) through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote during the AGM. Any person, who acquires Equity Shares of the Company and becomes member of the Company after dispatch of Notice of AGM and holding shares as on Cut-Off date i.e. Friday, September 22, 2023 may follow steps mentioned in Notice of AGM. However, if a member is already registered with CDSL/NSDL for remote e-voting then such member (member) may use his/her existing USER ID and Password to cast his/her vote. The Board of Directors have appointed M/s Amit Agarwal & Associates, Practicing Company Secretaries (having Firm Registration No. 12001DE191600) as a Scrutiniser to scrutinise the remote e-voting process at AGM in a fair and transparent manner and for conducting the scrutiny of the votes cast. The Members, who have cast their vote by remote E-voting prior to AGM, may also attend AGM but shall not be entitled to cast their vote again. The facility for e-voting shall be made available at AGM and the members attending AGM, who have not cast their vote by remote E-voting prior to AGM, shall be able to vote at AGM through electronic means.



Panacea Biotec Limited CIN: L33117PB1984PLC022350

Regd. Office: Ambala-Chandigarh Highway, Lairu - 140 501, Punjab Corp. Office: B-1 Extn./G-3, Mohan Co-operative Indl. Estate, Mathura Road, New Delhi - 110 044 Website: www.panaceabiotec.com / E-mail: companysec@panaceabiotec.com Tel: +91 11 41679000, Fax: +91 11 41679070

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

tice is hereby given that the 39" Annual General Meeting ("AGM") of the members of Panacea Biotec Ltd. ("the Company") i neduled to be held on Friday, September 29, 2023 at 11:30 A.M. (IST) through Video Conferencing / Other Audio-Visual Means /C"/"OAVM") without physical presence of the members at common venue, in compliance with the applicable provisions of the mpanies Act, 2013 ("Act") and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements equilations, 2015 ("SEBI LODR Regulations") read with General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MC/ culars") and Circulars issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars"), to transact the businesses as the AGM Notice dated 12.08.2023.

terms of the said Circulars, the Notice of AGM and Annual Report including the Audited Financial Statements for the financial yea ded 31.03.2023 ("Annual Report"), have been electronically sent on Thursday, 07.09.2023 only to the members whose names peared in the Register of Members / list of Beneficial Owners maintained by the depositories as on 01.09.2023 and who have gistered their email addresses with the Company / its Registrar & Transfer Agent, viz. Skyline Financial Services Pvt. Ltd. ("RTA") pository Participants ("DPs").

e copy of AGM Notice and the Annual Report are also available on the Company's website at www.panaceabiotec.com and at the spective websites of National Securities Depository Limited ("NSDL") viz. https://www.evoting.nsdl.com and the stock exchanges or ich the shares of the Company are listed, viz. NSE at <u>www.nseindia.com</u> and BSE at <u>www.bseindia.com</u>.

compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and ninistration) Rules, 2014, as amended from time to time, Regulation 44 of SEBI LODR Regulations and in accordance with MČA Circulars the Company is pleased to provide e-voting facility to its members enabling them to cast their vote electronically on all the resolutions as set out in the AGM Notice. The members may cast their vote electronically through voting system (remote e-voting) of the NSDL All the members are informed that

Date : September 07, 2023

Place : New Delhi

- The Ordinary and Special Business as stated in the AGM Notice shall be transacted through voting by electronic means. The remote e-voting period shall commence from Tuesday, 26.09.2023 (from 09:00 a.m. IST) and shall end on Thursday, 28.09.2023 (upto 05:00 p.m. IST). The remote e-voting module shall be disabled for voting thereafter and once the vote on a resolution is cast by the member, he / she shall not be allowed to change it subsequently.
- The Cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or by e-voting system at the AGM is Friday, 22.09.2023 ("Cut-off Date") and a person who is not a member as on Cut-off Date should treat this Notice for information purpose only.
- Any person who becomes member of the Company after the dispatch of the AGM Notice and holding shares as on the Cut-off Date may obtain the user ID and password by sending a request to the Company's RTA by email at <u>compliances@skylinerta.com</u> However, a person who is already registered with NSDL for e-voting, then existing user id and password can be used for casting vote. A member can also use the OTP (One Time Password) based login for casting the votes on the e-voting system of NSDL. The members are requested to read the instructions pertaining to remote e-voting as printed in the AGM Notice carefully.
- Members may also note that: (a) the members who have already casted their vote by remote e-voting prior to the AGM, may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again at the AGM; (b) the facility of voting through electronic mode shal also be available at the AGM: and (c) a person whose name is recorded in the Register of Members or in Register of Beneficia Owners maintained by the depositories as on the Cut-off Date only shall be entitled to avail the facility of remoting e-voting as well as voting at the AGM.
- Members who have not registered their email address and in consequence could not receive the AGM Notice and Annual Report, may temporarily get their email address registered with the Company's RTA, by clicking the link: https://www.skylinerta.com/EmailReg.php and follow the registration process as guided thereafter. Post successful registration o the email, the RTA will promptly share a copy of AGM Notice and Annual Report & the procedure for e-voting along with the User ID and the Password to enable e-voting for this AGM, but not later than within 48 hours of receipt of the e-mail ID from the eligible Members. It is clarified that for permanent registration / updation of email address, members holding shares in demat form will have to send the request to the Depository through the concerned DP and those holding shares in physical form may send the request to the Company's RTA, by following due procedure.

ursuant to the provisions of Section 91 of the Act and Regulation 42 of the SEBI LODR Regulations, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, September 22, 2023 to Friday, September 29, 2023 (both day inclusive) for the purpose of AGM.

The Company has appointed Mr. Debabrata Deb Nath, Practicing Company Secretary (Membership No. F-7775), Partner of M/s. R&D Company Secretaries as the Scrutinizer to scrutinize the remote e-Voting and e-Voting at the AGM in a fair and transparent man

For detailed instructions pertaining to e-voting, the members may please refer to the section 'Instruction for E-voting' in the AGM Notice In case of any guery pertaining to e-voting procedure, the members may refer the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members available at the Downloads sections of https://www.evoting.nsdl.com or contact Ms. Pallav Mhatre, Manager, NSDL, 4" Floor, 'A' Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumba 400013 at the designated email address: evoting@nsdl.co.in or call at Tel:+ 91-022-48867000 and +91-022-24997000 who will also address the queries or grievances connected to with the voting through electronic means and provide assistance for AGM participation Members may also write to the Company's RTA at admin@skylinerta.com / compliances@skylinerta.com or to the Company Secretary at companysec@panaceabiotec.com

By order of the Board of Directors For Panacea Biotec Limited

Vinod Goe

Group CFO and Head Legal & Company Secretary

THE FERTILISERS AND CHEMICALS TRAVANCORE LTD.(A Government of India Enterprise) Regd.Office: Eloor,Udyogamandal-683 501, Kochi, Kerala, CIN: L24129KL1943G0I000371 Phone: 0484-2567620, Fax: 0484 2546637, Email: investors@factltd.com, website: http://www.fact.co.ir

NOTICE TO THE MEMBERS

NOTICE is hereby given that the 79th Annual General Meeting (AGM) of the members of The Fertilisers and Chemicals Travancore Ltd will be held on Friday the 29th September, 2023, at 11.00 A .M. through Video Conferencing ("VC") /Other Audio Visual Means ("OAVM") in compliance with Circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and the Securities and Exchange Board of India ("SEBI") to transact the business set out in the Notice of the AGM.

The Company has sent the Notice of 79th AGM along with Annual Report on 05-09-2023 through electronic mode to members whose email addresses are registered with the Company/Depositories in accordance with the Circulars issued by Ministry of Corporate Affairs. The Notice of 79th AGM and Annual Report of the Company for the Financial Year ended 31st March, 2023, is available on the website of the Company at www.fact.co.in and at the website of the National Stock Exchange of India Limited, www.nseindia.com.

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended) and Regulation 44 of SEB (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations 2015 (as amended), and various Circulars issued by MCA, the Company is providing facility of remote e-voting to its Members in respect of the business to be transacted at the AGM, through the electronic voting system of Central Depository Services (India) Limited (CDSL).

ANG Lifesciences India Limited

Reg: SCO-113 Darbara Complex Ranjit Avenue B Block Amritsar -143001 CIN: L24230PB2006PLC030341 | Website: www.anglifesciences.com | cs@anglifesciences.com | Tel No. : 0183-5133473

September 07 2023

Dear Member(s). This is to inform you that, the 17th Annual General Meeting (AGM) of the shareholders of the Company on Saturday, 30th day of September, 2023 at 12.00 p.m. through video conferencing/other audio video visual means to transact the business set out in the Notice of the said AGM.

The Notice of the AGM of the Company along with its annexures can be accessed on the website of the Company at www.anglifesciences.com, website of stock exchanges i.e. BSEL imited at www.bseindia.com

In compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") and Listing Regulations, General Circular Nos. 14/2020 and 17/2020 dated April 8, 2020 and April 13 2020 respectively, General Circular No. 22/2020 dated June 15,2020, General Circular No 33/2020 dated September 28, 2020, General Circular No. 39/ 2020 dated December 31 2020, General Circular No. 10/2021 dated June 23, 2021, General Circular No. 20/2021 dated December 8, 2021, and General Circular No. 3/2022 dated May 5, 2022 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as "MCA Circulars") and Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 issued by the Securities and Exchange Board of India (collectively referred to as "SEBI Circulars") and in compliance with the provisions of the Act and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), the EGM of the Company is being conducted through VC/OAVM facility, which does not require physical presence of nembers at a common venue in accordance with the MCA Circulars, the SEBI Circulars the Act and the Listing Regulations.

The Members can attend and participate in the AGM through the VC / OAVM facility ONLY, the details of which are provided by the Company in the Notice of the AGM. Accordingly, please note that no provision has been made to attend and participate in the AGM of the Company in person

The Company has engaged with National Securities Depository Limited for facilitating Remote e-Voting to enable the Members to cast their votes electronically in respect of all the esolutions as set out in the AGM Notice.

Members of the Company holding shares either in physical form or in electronic form as on the 'cut-off date' i.e., Saturday, September 23, 2023, may cast their yote by remote e voting before the AGM or e-Voting during the EGM. The remote e-voting shall commence on Wednesday, September 27th, 2023 (9:00 am IST) and end on Friday, Septembe 29th. 2023 (5:00 pm IST).

Yours faithfully For ANG Lifesciences India Limite

> Renu Kau Company Secretary

Sd/-

POWER FINANCE CORPORATION LIMITED

(A Maharatna Company) Regd. Office: Urjanidhi,1, Barakhamba Lane, Connaught Place, New Delhi- 110001, India Tel: +91-11-23556000, Fax: +91-11-23512545, Email-id: investorsgrievance@pfcindia.com CIN:- L65910DL1986G0I024862

NOTICE FOR PHYSICAL SHAREHOLDERS

The Board of Directors of Power Finance Corporation Ltd. in its meeting held on 11th August, 2023 approved the issue of Bonus shares to the shareholders of the Company in the ratio of 1:4 i.e. one (1) bonus equity share of ₹10/- each fully paid-up for every Four (4) existing equity shares of ₹10/- each fully paid- up, to the eligible members, subject to the approval of shareholders.

Pursuant to Regulation 42 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 read with applicable provisions of Companies Act, 2013, the Company has fixed the 21st day of September 2023 as the Record Date for the purpose of ascertaining the eligibility of members of the Company for Bonus Issue.

It is further informed that pursuant to SEBI (ICDR) (Second Amendment) Regulations, 2023 effective from 23.05.2023. the allotment of shares in bonus issue shall be made only in dematerialized form and thus, all the eligible members of the Company holding equity shares in physical mode are hereby advised to dematerialize their physical share certificates, by contacting their respective Depository Participant (DP) on or before the Record Date, for receipt of bonus equity shares in their respective beneficiary account. In case, shares of the Company are held in physical form as on the Record Date, the bonus equity shares so entitled, shall be transferred to the Suspense Account opened by the Company in this regard. In case of any query, please contact the Registrar & Share

Transfer Agent of the Company:

KFin Technologies Ltd Unit: Power Finance Corporation Limited E-mail id:einward.ris@kfintech.com Contact no.: 18003094001 Website: https://ris.kfintech.com

For and on behalf of Power Finance Corporation Limited

In case you have not registered your e-mail address, please follow the below instructions:

Shareholders holding physical shares	The Members of the Company holding Equity Shares of the Company in physical Form and who have not registered their e-mail addresses may get their e-mail addresses registered with Link Intime India Pvt. Ltd., by sending appropriate e-mail on <u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u> . The Members are requested to mention their details such as Name, Folio Number, Certificate number, PAN, mobile number and e-mail id on e-mail and enclose image of share certificate in PDF or JPEG format (up to 1 MB).
Shareholders holding shares in Demat form	For registration of e-mail address, the Members are requested to register their e-mail address, in respect of demat holdings with the respective Depository Participant (DP) by following the procedure prescribed by the Depository Participant.

For details relating to remote E-voting and attending meeting through VC/OAVM, please refer to Notes including Note No. 18 to 26 forming part of the Notice of AGM. The Notice of AGM is available as part of Annual Report on the website of the Company at www.sitinetworks.com and on the website of CDSL at www.evotingindia.com and on the website of the Stock Exchange(s) i.e. BSE Limited (BSE) and National Stock Exchange of India Limited (NSE) at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively. The Members can join the AGM in the VC/OAVM mode 15 minutes before and after the scheduled time of the commencement of the Meeting by following the procedure mentioned in the Notes forming part of the Notice of AGM.

Helpdesk for Individual Shareholders holding securities in demat mode for any technical issues related to login through Depository i.e. CDSL and NSDL:

Login type	Helpdesk details		
Individual Shareholders holding securities in Demat mode with CDSL	Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> or contact at toll free no. 1800 22 55 33		
Individual Shareholders holding securities in Demat mode with NSDL	Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at e-voting@nsdl.co.in or call at toll free no.: 022-4886 7000 and 022-2499 7000		
If you have any queries or issues regarding attending AGM & e-voting from the CDSL e-voting System, you can write an e-mail to <u>helpdesk.e-voting@cdslindia.com</u> or contact at toll free no. 1800 22 55 33. All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL,) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an e-mail to <u>helpdesk.e-voting@cdslindia.com</u> or call toll free no. 1800 22 55 33.			
Place: Noida	For SITI Networks Limited Suresh Kumar Company Secretary & Compliance Officer		
Date: September 7, 2023	Membership No · ACS14390		

The Board of Directors of the Company at their meeting held on 05th May 2023 has recommended a final Dividend of Re.1 per equity share (i.e. 10% of the paid up equity share capital) for the financial year 2022-23. The final Dividend, if approved by the members in the AGM, subject to deduction of tax at source, will be paid / dispatched on or before 28th October 2023. Members may note that the Income Tax Act, 1961, as amended by the Finance Act, 2020, mandates that dividend paid or distributed by a Company is taxable in the hands of members.

The Cut-Off Date to be eligible to vote by electronic means and payment of dividend is Friday, 22nd September, 2023. Only those members whose name appear in the Register of Members/ Beneficial Owners as on the Cut-Off Date will be considered eligible for e-voting and dividend. Pursuant to section 91 of the Companies Act 2013, it is hereby informed that the Share Transfer Books and Register of Members shall be closed from 23rd September 2023 to 29th September 2023 (Both days inclusive) for the purpose of AGM.

The e-voting period shall commence from 9.00 a.m. (IST) on Tuesday, 26th September, 2023 and end at 5.00 p.m. (IST) on Thursday, 28th September, 2023. During this period shareholders of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date of 22nd September, 2023 may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by the member, subsequent changes shall not be allowed.

The Members participating in the 79th AGM and who had not cast their vote by remote e-voting shall be entitled to cast their votes through e-voting system during the AGM. The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again. The Board of Directors of the Company has appointed Shri M.C. Sajumon, Practicing Company Secretary, Ernakulam, as Scrutinizer to scrutinize the remote e-voting in a fair and transparent manner.

The members may update their bank account details with the RTA of the Company or with their respective Depository Participant (DP) for the purpose of receiving dividend, if declared, directly in bank account through Electronic Clearing Service (ECS) or any other means.

SEBI has mandated the submission of PAN. KYC and nomination details by members holding shares in physical form by 30th September, 2023. Kindly update the same for receiving timely information.

In case of any queries or issues regarding e-voting, the Frequently Asked Questions ("FAQs") and evoting manual available at www.evotingindia.com, under help section may be referred to or be sent to helpdesk.evoting@cdslindia.com or helpline number 1800225533 may be contacted. All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Manager, Central Depository Services (India) Limited (CDSL), A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 .

> By Order of the Board of Directors For The Fertilisers and Chemicals Travancore Limited

> > Sd/· Susan Abraham **Company Secretary**

Date: September 07, 2023 Place: New Delhi

(Manish Kumar Agarwal) **Company Secretary**

Companies, **Insight Out**







Place: Udyogamandal

Date: 05-09-2023



जाहीर सूचना सचना यादारे दिली जाते की मी माझे अशील मे GLASS प्रपत्र क्र. आरएससी-४ Get prediction sitting SEJAL GLASS LIMITED जाहीर सूचना ब्यारामजी जीजीभॉय प्रायव्हेट लिमिटेडच्य (नियम ३(३) अनुसार) at home with Palm Print याद्वारे सूचना देण्यात येते की, माझे अशील हे सर्वे भार, दावे आणि मागण्यांपासून मुक्त कु नामाधिकाराची चौकशी करत आहे. मिळकतीच CIN: L26100MH1998PLC117437 राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणासमोर नालक खाली वर्णन केलेल्या परिशिष्टामध्र Love, romance, sex, family जसप्रीत कौर जगजीत सिंग विजन यांच्याकडून याखालील परिशिष्टामध्ये वर्णन मिळकती Read, Off. : 3rd Floor, 173/174, Seial Encasa, मंबई खंडपीठ लिहिलेला आहे relations, job, wealth, home Opp. Bata Showroom, S. V. Road, Kandivali (West), Mumbai-400067 (सदर मिळकत) च्या खरेदी करीता वाटाघाटीच्या प्रक्रियेत आहेत. सर्व व्यक्ती जे सदर कोणतीही व्यक्तींनी संपादन केलेला आणि/किंव happiness, house, education, Website : www.sejalglass.co.in, Tel : 022 28665100/69325100 कंपनी याचिका क्र. २१६ सन २०२३ मिळकत किंवा त्यावरील कोणत्याही भागासाठी किंवा विरोधात कोणताही शेअर, हक्क, marriage, children, luck, work, गपरात असलेला, मिळकतीचा आणि/किंव कलम ६६ च्या बाबतीत कलम ५२ आणि कंपनी कायदा नामाधिकार, हितसंबंध, मागणी किंवा दावे जसे की, गहाण, भेट, विक्री, हस्तांतरण NOTICE is hereby given that the 25th Annual General Meeting (AGM) honor, sorrow, illness, etc. तिच्या कोणत्याही भागाचा व्यवसाय किंवा ताब २०१३ च्या इतर लागू तरतुदींसह वाचलेले कोणतेही वैधनिक भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, अभिहस्तांकन, परवाना, कुळवहिवाट, उप-कुळवहिवाट, of the Members of Sejal Glass Limited (the Company) will be held on आहे आणि/किंवा त्यासंदर्भात कोणतीही कृत्ये Friday, September 29, 2023 at 11.00 A.M. (IST) at Ground Floor, Plot फेरफार किंवा त्यामध्ये सध्याच्या काळासाठी पुनर्अधिनियम R. R. Mishra वारसाहक, करार, धारणाधिकार, प्रभार, विश्वस्त, निर्वाह, सुविधाधिकार, ताबा किंवा किंवा कागदपत्रे अंमलात आणली आहे आणि त्याखाली तयार केलेले नियम यांचा समावेश आहे No. 173/174, Sejal Encasa, S. V. Road, Kandivali (West), Mumbai Astrologer, Palmist, Numerologist, Vastu & Gems Specialist, Former TV & Press अन्यकाही दावे असल्यास सदर ज्ञात लिखित त्या संदर्भामधील कागदोपत्री पूराव्यासह आणि/किंवा कोणताही दावा केला आहे किंव 400067 as set out in the Notice convening AGM. आणि निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचे कार्यालय येथे विश्वविनीत बंगला, प्लॉट क्र. ४१७, डी.के. सांडु विक्री, गहाण, वाहतुक, ट्रस्ट, धारणाधिकार, इंडोस्पेस पार्क चाकण १ सी प्रायव्हेट लिमिटेडच्या समभा In line with SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 मार्ग, चेंबुर, मुंबई ४०००७१ आणि ईमेल आयडी- amoltembe@gmail.com वर Whatsapp & Mobile ताबा, भेट, वारसा, भाडेपट्टी किंवा इत भांडवलाच्या कपातीच्या प्रकरणात. dated May 12, 2020 and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/ निम्नस्वाक्षरीकारांना ईमेलद्वारे या प्रसिद्दीच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत कळविणे कोणत्याही प्रकारे/काहीही, मूळ वस्तू ठेवण्यासह 9820113194 इंडोस्पेस पार्क चाकण १ सी प्रायव्हेट लिमिटेड, 2021/11 dated January 15, 2021, Notice calling AGM, inter alia आवश्यक आहे. अन्यथा सदर मिळकतीच्या खरेदीचा व्यवहार कोणत्याही तशा दाव्याच्या आक्षेप असल्यास, त्यांच्या वकील म्हणून मल including e-Voting details, will be sent only by electronic mode to those कंपनीज ॲक्ट, १९५६ अंतर्गत स्थापित प्रायव्हेट Watch on YouTube: माझ्या पत्त्यावर ८३. जॉली मेकर चेंबर्स. नरिमन लिमिटेड कंपनी, जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे, संदर्भाशिवाय पूर्ण केला जाईल आणि सदर जर असल्यास, ते त्यागित समजले जाईल. Members whose email address are registered with the Company or 🛯 आप और आपका भविष्य पॉइंट. मंबई ४०००२१. येथे किंवा माझ्य the Depository Participant(s) or Registrar and Share Transfer Agent. वरील उल्लेखित परिशिष्ट वन वर्ड सेंटर, ११वा मजला, टॉवर २ए, सेनापती बापट अशीलांना सदर सचना जारी केल्याच्य The Shareholders holding shares in dematerialized form are मार्ग, मुंबई - ४०००१३, महाराष्ट (सदर मिळकतीचे वर्णन) requested to furnish their email addresses and mobile number with तारखेपासून ७ दिवसांच्या कालावधीत कागदोपत्र यु४५२००एमएच२००७पीटीसी२२९८८२ ...याचिकाकर्ता कंपनी मुंबई उपनगराच्या नोंदणीकृत जिल्हा आणि उप–जिल्ह्यामधील बृहन्मुंबई मध्ये जी मिळकत अस्वीकृती their respective Depositories through their Depository Participants. पुराव्यासहे कळवावे, अशा कोणत्याही सूचनेचे प्रकाशन लिटिल मलबार हिल, सिंधी सोसायटी, चेंबुर येथे स्थित, वसलेली आणि असलेली आहे, The Shareholders holding shares in physical form are requested to त्र्यक्तींकडन असे कोणतेही दावे किंवा मागण्या ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या कोणत्यार्ह मंबई खंडपीठ ('टिब्यनल') येथे २६ ऑगस्ट २०२३ रोजी राष्टीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाकः त्यावरील रचना समाविष्टित स्टिल्ट. भाग तळमजला आणि तीन वरील मजले आणि त्यावरील furnish their email addresses and mobile number with Company's हरकती किंवा अडथळे असतील तर त्यावर लक्ष जाहिरातीमध्ये करण्यांत आलेल्या दाव्यांच्या खरेपण याचिका सादर करण्यात आली होती आणि जारी केलेल्या. सदस्यता घेतलेल्या आणि कमी केल्याच्य उभी इतर सर्व रचना च्यासह सिंधी इमिग्रेन्टस कोऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड च्या Registrar and Share Transfer Agent: M/s. Link Intime India Private दिले जाईल. किंवा सत्यतेसाठी नवशक्ति कोणतीही हमी देत नाही गुष्टीसाठी न्यायाधिकरणाने ती स्वीकारली आहे याची दखल घेतली जाऊ शकते. वरील याचिकाकत्य इस्टेटच्या उर्वरित भागावरील गाव चेंबुरच्या सीटीएस क्र. ३१३ आणि ३१३/१ धारक Limited at rnt.helpdesk@linkintime.co.in. Members may note that the परिशिष्ट . कंपनीचे पेड–अप इक्रिटी शेअर भांडवल ३,११,१७० (भारु तीन लाख अकरा हजार एकशे सत्तर फक्त) अशा जाहिरातींवर कोणतीही कृती करण्यापूर्वी त्यांनी Annual Report containing Notice of AGM will be uploaded at website जमिनीच्या मोठ्या विभागाच्या उर्वरित[ँ]भाग प्लॉट क्र. ४७-बी धारक जमिन मोजमापित (१) सीटीएस क्र. ५६३/ए शी संबंधित सर्व्हे क्र वरून ३१,११७ (एकतीस हजार एकशे सतरा) इक्विटी शेअर्सचे १० (भारतीय रुपये १० फक्त) प्रत्येकी स्वतः चौकशी करण्याचे किंवा तज्ञांचा सल्ला of the Company www.sejalglass.co.in. Notice can also be accessed ३३१.९५ चौरस मीटर्स चे सर्व ते भाग आणि विभाग आणि जी जमिन खालील प्रमाणे १५, हिस्सा क्र. १५, मोजमापित सुमारे घेण्याबाबत वाचकांना सूचवण्यांत येते. २,३७,३४० (भारु दोन लाख सदतीस हजार तीनशे चाळीस फक्त) १० चे २३,७३४ (तेवीस हजार सातश from the website of Stock Exchanges i.e. www.bseindia.com (BSE सिमाबद्धः २६४५.४९ चौ. मीटर्स, प्रॉपर्टी कार्ड रेकॉर्डनुसार चौतीस) इक्विटी शेअर्स (प्रत्येकी फक्त दहा रुपये). ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या किंवा अधिकृत Limited) and www.nseindia.com (NSE Limited) and on website of उत्तरेस आणि त्या दिशेने: सिंधी इमिग्रेन्ट्स सीएचएस लि. च्या इस्टेटच्या प्लॉट क्र. ४८ धारक ५३५७ चौ. मीटर्स, डीपी शीट आराखड्यानुसा वेबसाईटवर ई पेपर मध्ये अपलोड केलेल्य NSDL (Agency providing remote e-Voting facility) i.e. वैयक्तिक असुरक्षित धनकोंना सूचना जारी करण्यात आली आहे. असुरक्षित धनकोंची सूची याचिकाकत जमिनीदारे. आणि (ii) सीटीएस क्र. ७३७/अ शी संबंधित www.evoting.nsdl.com. कंपनीद्वारे १५ ऑगस्ट, २०२३ रोजी तयार करण्यात आली, ती सोमवार ते शुक्रवार स. ११ ते सायं. ध कोणत्याही जाहिरातीमधील कोणत्याही तथाकथित दक्षिणेस आणि त्या दिशेने: सिंधी इमिग्रेन्ट्स सीएचएस लि. च्या इस्टेटच्या प्लॉट क्र. ४७-ए सर्वेक्षण क्र. ४७(भाग) समारे ५५२ चौ मीटर्स The Company will provide remote e-Voting facility to all the Members दरम्यान सर्व कामकाजाच्या दिवशी निरीक्षणासाठी याचिकाकर्त्या कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालया दिशाभूल करणाऱ्या किंवा बदनामीकारक अनधिकत बांधकामांनी व्यापलेले. गाव धारक जमिनीद्वारे to cast their votes on all Resolutions set out in the Notice of the AGM. मजुकरांसाठी किंवा त्यामधील दाव्यांसाठी भारतात उपलब्ध आहे. ओशिवरा. तालका अंधेरी येथे मुंबई उपनग पश्चिमेस आणि त्या दिशेने: सफल ट्रेडमार्क नावाची बिलिंडग ज्यावर उभी आहे त्या For the purpose of e-Voting the Company has entered into an याचिकाकर्ता कंपनीच्या कोणत्याही धनकोंची याचिका किंवा धनकोंच्या सूचीतील तपशिलासार्ठ किंवा परदेशातील कोणत्याही दिवाणी किंवा जिल्ह्यातील जोगेश्वरी (पश्चिम), बीएमर्स agreement with NSDL for facilitating voting through electronic means. जमिनीद्वारे. फौजदारी विधी न्यायालयात किंवा न्यायाधिकरणात कोणतीही हरकत असल्यास ते सदर सूचनेच्या तारखेपासून तीन महिन्यात ११०१-ए, विश्वरुप आयटी के/पश्चिम वार्ड, मंबई ४००१०२ येथील तो सव Manner for voting remotely for shareholders of the Company will be पूर्वेस आणि त्या दिशेने: सिंधी इमिग्रेन्ट्स सीएचएस लि. च्या इस्टेटच्या लेआऊट च्या उर्वरित पार्क आयटी पार्क, सेक्टर ३०ए, वाशी, नवी मुंबई, महाराष्ट्र-४००७०३, भारत येथे नवशक्तिच्या मुद्रक, प्रकाशक, संपादक आणि माग आणि जमिनीचा विभाग. provided in Notice of AGM. निम्नस्वाक्षरीकारांकडे प्रतीसह ४ था मजला, कफ परेड टेलिफोन एक्स्चेंज, जी डी सोमानी मेमोरियल विभाग रोड क्र. ३ द्वारे प्रोप्रायटर यांना जबाबदार धरता येणार नाही. ते सही∕∙ In case of queries with respect to remote e-voting you can address at स्कूलच्या पुढे, कफ परेड, कुलाबा, मुंबई- ४००००५ येथे स्थित न्यायाधिकरणाकडे त्यांचे नाव आणि मुंबई दिनांक ८ सप्टेंबर, २०२३. दायित्व सर्वस्वी जाहिरातदारांचे असेल ज्यामध्ये जाल एफ. डेवाला पत्ता आणि काही असल्यास त्यांच्या प्राधिकृत प्रतिनिधींचा नाव आणि पत्त्याचा तपशील आणि (संबंधित evoting@nsdl.co.in, ashwin@sejalglass.co.in नवशक्तिची कोणतीही भूमिका असणार नाही. अमोल के. टेंबे ब्यारामजी जीजीभॉय प्रा. लि. चे वकील compliance@sejalglass.co.in. कागदपत्रांसह) पाठव् शकतात. वकील. द्वारे ८९बी, जॉली मेकर चेंबर्स For Sejal Glass Limited वरील नमूद वेळेत हरेकत प्राप्त न झाल्यास धनकोंच्या सूचीतील नोंदी या कंपनीच्या भाग भांडवल नरिमन पॉईंट, मुंबई ४०००२१ Sd/ CHANGE OF NAME कपातीसाठी सादर केलेल्या वरील अर्जाच्या अंतर्गत सर्व प्रक्रियेसाठी योग्य असल्याचे समजण्यात येईल Place : Mumbai Ashwin S. Shetty ही सुध्दा नोंद घ्यावी की, सुनावणी सोमवार, १२ डिसेंबर, २०२३ रोजी निश्चित करण्यात आली आहे V. P. Operations & Company Secretary Date : September 07, 2023 यावेळी न्यायाधिकरण याचिकेची सुनावणी करेल. जर कोणीही धनको सुनावणीसाठी हजर राहण्यास NOTE इच्छुक असल्यास त्यांनी काही असल्यास त्यांच्या हरकतीसह विनंती करणे आवश्यक आहे. Collect the full copy of Newspaper सही/ for the submission in passport office. दिगंत हाथी याचिकाकर्ता कंपनीकरिता प्राधिकृत प्रतिनिधी सिटी नेटवर्क्स लिमिटेड I HAVE CHANGED MY NAME FROM दिनांकित ८ सप्टेंबर, २०२३ ANUSHKA CHAUHAN TO ANUSHKA कॉर्पो. कार्यालयः युजी फ्लोअर, एफसी १९ आणि २०, सेक्टर १६ए, फिल्म सिटी–१९, नोएडा–२०१३०१, यु.पी. ठिकाण : मुंबई PRADEEP CHAUHAN AS PER AADHAR नों. कार्यालयः युनिट क्र. ३८, १ला मजला, ए विंग, मधु इंडस्ट्रीयल इस्टेट, पी. बी. मार्ग, वरळी, मुंबई-४०००१३. CARD NO. 4898 5950 2680. CL-011 ईमेलः csandlegal@siti.esselgroup.com, सींआयएनः एल६४२००एमएच२००६पीएलसी१६०७३३ I HAVE CHANGED MY NAME FROM वेबसाईटः www.sitinetworks.com दू.: ०१२०-४५२६७००, ४०३२६९९ PRADEEP SINGH CHAUHAN TO PRADEEP KUMAR SINGH CHAUHAN AS Arshiya आशिया लिमिटेड कंपनी सध्या इन्सॉल्व्हन्सी ॲण्ड बॅंकरप्टसी कोड, २०१६ ('कोड') अंतर्गत कॉर्पोरेट इन्सॉल्व्हन्सी रिझॉल्यूशन प्रोसेस ('सीआयआरपी') Carrier AADHAR CARD NO अंतर्गत जात आहे, सन्माननीय राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण ('एनसीएलटी'), मुंबई खंडपीठाद्वारे मंजुर दिनांक २२ फेब्रुवारी, २०२३ PER सीआयएन: एल९३०००एमएच१९८१पीएलसी०२४७४७ CL-011 A 5183 8274 7452. रोजीच्या आदेशाला (''इन्सॉल्व्हन्सी कमिन्समेंट ऑर्डर'') ला अनुसरुन इन्सॉल्व्हर्न्सी कमिन्समेंट ऑर्डरेद्वारे श्री. रोहित मेहरा, आयपी नो. कार्या. २०५, २रा मजला, सीजय हाऊस शिवसागर इस्टेट, कॅरियर टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड I HAVE CHANGED MY NAME FROM रजिस्ट्रेशन क्र. आयबीबीआय/आयपीए–००१/आयपी–पी००७९९/२०१७–२०१८/११३७४ यांची कंपनीचे व्यवहार संभाळण्यासाठी एफ-ब्लॉक, डॉ. ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई-४०००१८ AMITA SINGH CHAUHAN TO AMITA (पूर्वी यूटीसी फायर अँड सिक्युरिटी इंडिया लिमिटेड अशी ज्ञात) फोन. +९१ २२ ४२३०५५००/०२, फॅक्स: +९१ २२ ४२३० ५५५५ अंतरिम रिझॉल्युशन प्रोफेशनल (''आयआरपी'') यांची नियुक्ती केली होती. इन्सॉल्व्हन्सी कमिन्समेंट ऑर्डर च्या परिचालनाला PRADEEP CHAUHAN AS PER AADHAR CARD 7174 6366 1450. CL-011 B सीआयएन : यु२९१९३एमएच१९८१एफएलसी०२४३६४ ई-मेल : info@arshiyalimited.com, वेबसाईट: www.arshiyalimited.com इन्सॉल्व्हन्सी कमिन्समेंट ऑर्डर विरोधात श्रीम. शिल्पा अस्थना, संचालक यांनी दाखल केलेल्या अपिलामधील मंजुर दिनांक ७ मार्च, २०२३ नोंदणीकृत कार्यालय: युनिट क्र. ४ बी, २ रा मजला, दी सेंट्रीयम, लाल बहादुर शास्त्री मार्ग, कुर्ला पश्चिम, मुंबई-४०० ०७०, महाराष्ट्र, भारत; रोजीच्या त्यांच्या अंतरिम आदेशद्वारे (''स्टे ऑर्डर'') सन्माननीय राष्ट्रीय कंपनी विधी अपिलेट न्यायाधिकरण ('एनसीएलएटी') द्वारे स्टे I HAVE CHANGED MY NAME FROM ४२ वी वार्षिक सर्वसाधारण, ई-मतदान आणि देण्यात आला होता. मंजुर स्टे ऑर्डरचा अवलंब करून कंपनीचे व्यवस्थापन आयआरपी द्वारे संचालक मंडळाला परत करण्यात आले होते दूरध्वनीः +९१-२२-६१७००७००, फॅक्सः +९१-१२४-४८२५३६१ SACHIN KRUSHAND PATH TO SACHIN बुक क्लोजर माहितीची सूचना वेबसाईटः https://www.carrier.com/commercial/en/in/ ईमेलः gpccsindialegal@carrier.com KRISHNA PATIL AS PER AADHAR CARD इन्सॉल्व्हन्सी कमिन्समेंट ऑर्डरच्या विरोधातील अपील दिनांक १० ऑगस्ट, २०२३ रोजीच्या त्यांच्या अंतिम आदेशाद्वारे (आणि NO. 6675 6849 4527. CL-012 सूचना याद्वारे देण्यात येते की: ४१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची (''एजीएम'') सूचना, रिमोट ई-व्होटींग आणि सीआयआरपी ऑफ कंपनी रिझ्युम्ड) सन्माननीय एनसीएलएटी द्वारे खारिज करण्यात आले होते. आयआरपी ने १६ ऑगस्ट, २०२३ रोजी कंपनीची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') ही एजीएमला बोलावणाऱ्या I HAVE CHANGED MY NAME FROM एजीएम मधील ई-व्होटींगची माहिती कंपनीचे नियंत्रण आणि व्यवस्थापन घेतले. सध्या कंपनीच्या संचालक मंडळाचे अधिकार निलंबित करण्यात आले आहेत आणि कोड आणि MRS.YASMIN NAZIRAHMED दिनांक १४ ऑगस्ट, २०२३ रोजीच्या सूचनेत नमुद सर्वसाधारण कामकाज करण्यासाठी संबंधित रेग्युलेशन्सच्या तरतुदींनुसार कंपनीचे आयआरपी म्हणु श्री. रोहित मेहरा वापरत आहेत. प्रिय सभासदांनो PHOPLUNKAR TO MRS.YASMIN NAZIR कंपनी अधिनियम. २०२३ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोज <u> १७च्या वार्षिक सर्वसाधारण</u> सभेची सूचना कॅरियर टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड **(''कंपनी'')** ची ४१ वी (एकेचाळीसवी) वार्षिक AHAMAD FOPLUNKAR AS PER रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ निगम व्यवहार मंत्रालय (एमसीएद्वारे जारी) जनरल AFFIDAVIT DATED : 06/09/2023 याद्वारे सूचना देण्यांत येते की, कंपनीच्या समभागधारकांची १७वी (सतरावी) वार्षिक सर्वसाधारण सभा (एमजीएम) कंपनीच्या सर्वसाधारण सभा गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२३ रोजी स. ०९.३० वा. (भाप्रवे) सर्क्युलर क्र. १०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर, २०२२ आणि सहवाचता सिक्युरिटीज CL-039 एजीएमच्या सूचनेत नमुद केलेले कामकाज करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ('व्हीसी')/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स **(भारतीय प्रमाण वेळ)** ४१ व्या एजीएम निमंत्रणाच्या सूचनेत मांडलेले कामकाज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) द्वारे जारी सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-I HAVE CHANGED MY NAME FROM MR करण्याकरिता कंपनी अधिनियम, २०१३ च्या प्रयोज्य तरतुदी आणि त्याअंतर्गत बनवलेले ('ओएव्हीएम') मार्फत शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०२३ रोजी दु. ०३.०० वा. भाप्रवे घेण्यात येणार आहे. २/पी/सीआयआर/२०२३/४ दिनांक ५ जानेवारी २०२३ ('सेबी सर्क्युलर्स' NAZIR AHAMED ADAM PHOPLUNKAR नियम सह वाचता निगम व्यवहार मंत्रालयाने ('**'एमसीए''**) जारी केलेली दिनांक ८ एजीएम ही निगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या ८ एप्रिल, २०२० दिनांकित जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२०, १३ एप्रिल, २०२० (एकत्रित 'सर्क्युलर्स' असा उल्लेख) च्या अनुपालनात कंपनीच्या सभासदांच्या प्रत्यक्ष TO MR. NAZIR AHAMAD ADAM दिनांकित १७/२०२०, ५ मे, २०२० दिनांकित २०/२०२०, १३ जानेवारी, २०२१ दिनांकित ०२/२०२१, ८ डिसेंबर, २०२१ दिनांकित एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२०, १५ जून, २०२०, २८ सप्टेंबर उपस्थितीशिवाय व्हिडिओ कॉन्फरसिंग (व्हिसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स FOPLUNKAR AS PER AFFIDAVIT DATED २०२०, ३१ डिसेंबर, २०२०, १३ जानेवारी, २०२१, ८ डिसेंबर, २०२१, १४ डिसेंबर १९/२०२१, १४ डिसेंबर, २०२१ दिनांकित २१/२०२१, ५ मे, २०२२ दिनांकित २/२०२२) आणि २८ डिसेंबर, २०२२ दिनांकित (ओएव्हिएम) मार्फत शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०२३ रोजी दु. ०३.०० वा. भाप्रवे : 06/09/2023 CL-040 २०२१, ५ मे, २०२२ आणि २८ डिसेंबर, २०२२ ची अनुक्रमे जनरल सर्क्युलर क्र १०/२०२२ (यानंतर एकत्रित ''एमसीए सर्क्यूलर्स'' असा उल्लेख) आणि १२ मे, २०२० दिनांकित सर्क्यूलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/ घेण्यात येणार आहे. I HAVE CHANGED MY NAME FROM १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२०, २२/२०२०, ३३/२०२०, ३९/२०२०, सदर सर्क्युलर्सच्या अनुपालनात विं.व. २०२२-२३ करिता वार्षिक अहवाल आणि ४२ HARDIK PANKAJ AACHARYA TO सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९, १५ जानेवारी, २०२१ दिनांकित सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर, ०२/२०२१, १९/२०२१, २१/२०२१ व ०३/२०२२ आणि अन्य सर्व प्रयोज्य सर्क्यलर HARDIK PANKAJ ACHARYA AS PER व्या एजीएमची सूचना कंपनी/आरटीए/डिपॉझिटरी पार्टिसिपंटसूकडे ईमेल पत्ते पी/२०२१/११ आणि १३ मे, २०२२ दिनांकित सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ आणि ५ जानेवारी AADHAR CARD NO. 4052 4576 4187. नोंदविलेल्या सभासदांना ७ सप्टेंबर, २०२३ रोजी पाठविण्यात आली आहे. ४२ व्या च्या अनुपालनांत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग **(''व्हीसी'')**/अदर ऑडिओ व्हिज्युअल २०२३ दिनांकित सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/ २०२३/४ (यानंतर एकत्रित ''सेबी सर्क्युलर्स'' असा उल्लेख) CL-101 एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२२-२३ करिता वार्षिक अहवाल कंपनीची मिन्स (^{*} ओएव्हीएम'') मार्फत होणार आहे. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सभासदांना सह वाचता कंपनी अधिनियमाच्या प्रयोज्य तरतुदींच्या अनुपालनांत सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थिती शिवाय व्हीसी/ओएव्हीएम मार्फत I HAVE CHANGED MY OLD NAME FROM वेबसाईट म्हणजेच <u>www.arshiyalimited.com</u> वर आणि नॅशनल सिक्युरिटीज ४१ व्या एजीएमला हजर राहणे शक्य होईल. कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०३ घेण्यात येणार आहे. PURUKUMAR BIPINBHAI BHANDARI डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची वेबसाईट www.evoiting.nsdl.com स्टॉक अंतर्गत गणसंख्या निश्चितीकरिता व्हीसी/ओएव्हीएम मार्फत उपस्थित राहणाऱ्य वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, अलिप्त आणि एकत्रित तत्त्वावरील लेखापरिक्षित वित्तीय विवरणे, ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या TO MY NEW NAME PURU BIPINKUMAR एक्सचेंजेस म्हणजेच बीएसई लिमिटेडची <u>www.bseindia.com</u> आणि नॅशनल स्टॉक सभासदांना मोजले जाईल. AS PER MAHARASHTRA PATEL वित्तीय वर्षाकरिता संचालकांचा अहवाल, लेखापरीक्षकांचा अहवाल आणि त्यास जोडणे आवश्यक असलेले अन्य दस्तावेज समाविष्ट एक्सचेंज लिमिटेडची <u>www.nseindia.com</u> वर उपलब्ध आहे. GAZETTE NO. (M-1884866) CL-278 संबंधित सर्क्युलर्सच्या अनुपालनात, कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस (डीपी) कडे ज्यांचे आर्थिक वर्ष २०२२–२३ साठीच्या वार्षिक अहवाल कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०१ आणि इतर प्रयोज्य तरतुदी आणि त्या कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ सहवाचता कंपनीज (मॅनेजमेंट अँड I HAVE CHANGED MY NAME FROM ईमेल ॲडेसेस नोंदवले असतील त्या कंपनीच्या सभासदांना ६ सप्टेंबर, २०२३ रोजी ३१ अंतर्गत केलेले नियम आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) ॲडमिनिस्ट्रेशन) अमेंडमेंट रुल्स २०१५ द्वारे सुधारणेनुसार कंपनीज (मॅनेजमेंट अँड 'ASIF KHAN' TO 'ASIF KAMAL KHAN' AS मार्च, २०२३ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षा साठी वित्तीय विवरणे, संचालक मंडळाच्या अंडमिनिस्ट्रेशन) २०१४ च्या नियम २० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड रेग्युलेशन्स, २०१५ सहवाचता एससीए सर्क्युलर्स आणि सेबी सर्क्युलर्स च्या प्रयोज्य तरतुदींना अनुसरुन इलेक्ट्रॉनिक माध्यमाने १ सप्टेंबर, PER AADHAR. CL-301 अहवाल, लेखापरीक्षकांचा अहवाल व त्यास जोडणे आवश्यक असलेल्या अन्य २०२३ रोजीस कंपनी/डिपॉझिटरी पार्टीसिपटसकडे ईमेल पत्ते नोदविलेल्या सभासदाना पाठविण्यात आला आहे. वरील सदर दस्तावेज डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस् रेग्युलेशन्स २०१५ च्या रेग्युलेशन ४४ आणि इन्स्टिट्युट HAVE CHANGED MY NAME दस्तावेजांसह एजीएमची सूचना पाठवली आहे. वरील दस्तावेज कंपनीची वेबसाईट (वार्षिक अहवाल२०२२-२३) कंपनीची वेबसाईट <u>www.sitinetworks.com</u> वर स्टॉक एक्सचेंजेसची वेबसाईट म्हणजेच बीएसई ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया द्वारे जारी सेक्रेटरीयल स्टॅंडर्डस ऑन जनरल FROM MADUR KANT <u>www.carrier.com/building-solutions/en/in/investor/</u>येथे आणि TANEJA TO MADHUR KANT TANEJA AS मिटिंग्जच्या तरतुदीना अनुसरून कंपनीने ४२ व्या एजीएमच्या सूचनेत नमूद सर्व लिमिटेड (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) च्या अनुक्रमे <u>www.bseindia.com</u>.आणि ठरावांवर इलेक्ट्रॉनिकली त्यांचे मतदान करण्याची सुविधा तिच्या सर्व सभासदांना

CL-401 MUMBAI-400 068 HAVE TO MADHAVAN PARMESHWAR NAIR VIDE AFFIDAVIT DATED 22 AUG 2023

I RITUJA IS LEGALLY WEDDED SPOUSE OF NO 4571660H EX HAV MOHITE RATNADEEP RAGHUNATH. PRESENTLY RESIDENT AT G-3. NEW SAI DARSHAN CHS, SHIVAJI NAGAR, NEAR APNA GHAB SOCIETY JOGESHWARI FAST MUMBAI - 400060 HAVE CHANGED MY NAME FROM RITUJA TO RITUZA BATNADEEP MOHITE AND DATE OF BIRTH FROM 07 SEP 1981 TO 07 JUL 1981 VIDE AFFIDAVIT DATED 06/09/2023. CL-471 A WE RAKESHKUMAR SHARMA AND SUNITA SHARMA R/O S. NO. 104, GAON DEVI MANDIR PELHAR DHANIV BALIG PALGHAR, MAHARASHTRA, 401208 HAVE CHANGED OUR MINOR CHILD'S NAME FROM ANKITKUMAR RAKESHKUMAR SHARMA TO ANKIT RAKESHKUMAR SHARMA AS PER DOCUMENT. CL-654 I HAVE CHANGED MY NAME FROM MRINALINI PILLAY RAO TO MRINALINI NANDKUMAR PILLAY AS PER CL-801 DOCUMENTS. I HAVE CHANGED MY NAME FROM MRINALINI SAMEER RAO TO MRINALINI NANDKUMAR PILLAY AS PER DOCUMENTS. CL-801 A I HAVE CHANGED MY NAME FROM MISBABANO MOHD ABBAS SAYED TO MISBA ABBAS SAYED AS PER DOCUMENTS. CL-801 B I HAVE CHANGED MY NAME FROM KETKIBEN MAHENDRAKUMAR GANDHI TO KETKI DEVANG PAREKH AS PER DOCUMENTS. CL-801 C I HAVE CHANGED MY NAME FROM SHASHIKANT CHIMAJI SHELKE TO RAMESHKUMAR MANSHI BAUVA AS PER THE DOCUMENTS. CL-921 I HAVE CHANGED MY NAME FROM SONALI SHASHIKANT SHELKE TO FALGUNI RAMESHKUMAR BAUVA AS PER THE DOCUMENTS. CL-922 I HAVE CHANGED MY NAME FROM ISHA SHASHIKANT SHELKE TO ISHA RAMESHKUMAR BAUVA AS PER THE DOCUMENTS. CL-923 The spirit of Mumbai is now 94 years old! FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in

PER DOCUMENTS. I NO 282968 EX CPL PM NAYAR PRESENTLY RESIDING AT 502 BLUE SHELTER, KANDARPADA, DAHISAR (WEST), CHANGED MY NAME FROM PM NAYAR

करणारे सभासद इलेक्ट्रॉनिकली त्यांचे मतदान करू शकतात. ई-मतदान मॉड्युल CL-471 त्यानंतर मतदानाकरिता एनएसडीएलद्वारे निष्क्रिय करण्यात येईल. ज्या सभासदांनी 20. आहे. दिनांक: ७ सप्टेंबर, २०२३ ठिकाण: मुंबई

ऱ्याचप्रमाणे सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड **('सीडीएसएल')** ची वेबसाईट <u>www.evotingindia.com</u> वर देखील उपलब्ध असेल.

रिमोट ई-व्होटींग आणि ४१ व्या एजीएम मध्ये ई-व्होटींग साठी निर्देशः

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून ४१ व्या एजीएम मध्ये पारित करण्याच्या प्रस्तावित ठरावांवर मत देण्याचे त्यांचे अधिकार वापरण्याची सुविधा तिच्या सभासदांना कंपनी पुरवत आहे. येथे खाली नमूद केलेल्या तारखांना सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड ची इलेक्टॉनिक व्होटींग सिस्टीम वापरून सभासद दरस्थपणे त्यांची मते देऊ शकतील (''रिमोट ई-व्होटींग'') पुढे, इलेक्ट्रॉनिक व्होटींग सिस्टीम मार्फत मतदानाची सुविधा ४१ व्या एजीएम मध्ये सुद्धा उपलब्ध करून दिली जाईल **(''ई–व्होटींग'')** आणि रिमोट

<u>www.nseindia.com</u> वर आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) ची वेबसाईट www.evotingindia.com वर सुध्दा उपलब्ध आहे

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेटस्) रेग्युलेशन्स, २०१५ आणि कंपनी अधिनियम २०२३ च्या कलम १०८ सहवाचता सुधारणेनुसार कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडमिनिस्ट्रेशन) रूल्स २०१४ च्या नियम २० एमसीए सर्क्युलर्स डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (''सीडीएसएल'') द्वारे पुरविलेल्या ई-मतदान सेवेमार्फत इलेक्टॉनिकला (दरस्थ ई-मतदान) कंपनीच्या एजीएमच्या सूचनेत नमुद सर्व ठरावांवर त्यांचे मतदान करण्याची सुविधा तिच्या सभासदांना पुरवल्याचा आनंद होत आहे.

एजीएमच्या सूचनेत समाविष्ट कामकाजाच्या सर्व बाबींकरिता दुरस्थ ई-मतदान सुविधा २५ सप्टेंबर, २०२३ (सोमवार) स. ९.०० वा. पासून सुरू होईल आणि २८ सप्टेंबर, २०२३ (गुरूवार) सायं. ५.०० वा. संपेल. दूरस्थ ई-मतदान मॉड्युलक सदर तारीख आणि वेळेनतर परवानगी देण्यात येणार नाही. दुरस्थ ई-मतदान मॉड्युल त्यानतर सीडीएसएल द्वारे निष्क्रिय करण्यात येईल. सभासदांना २८ सप्टेंबर, २०२३ (गुरूवार) सायं ५.०० वा. नंतर परवानगी देण्यात येणार नाही. दुरस्थ ई-मतदान कालावधी दरम्यान २२ सप्टेंबर, २०२३ (शुक्रवारी) च्या कट ऑफ तारखेस प्रत्यक्ष स्वरूपात किंवा डिमटेरियलाईज्ड स्वरूपात शेअर्स धारण केलेले कंपनीचे समभाग धारक इलेक्ट्रॉनिक माध्यमाने एजीएममध्ये मतदान तसेच दरस्थ ई-मतदानाची सुविधा घेण्यासाठी हक्कदार राहतील. सभासदांचे मतदानाचे हक्क कट ऑफ तारखेस कंपनीच्या भरणा झालेल्या समभाग भांडवलामधील त्यांच्या शेअर्सच्या प्रमाणात राहतील इलेक्ट्रॉनिक माध्यमाने मतदानाची सुविधा एजीएममध्ये सुद्धा उपलब्ध करण्यात येईल. जे सभासद व्हिसी/ओएव्हिएम मार्फत एजीएमला हजर राहतील आणि दरस्थ ई-मतदानामार्फत अगोदर त्यांचे मतदान केलेले नाही आणि अन्यथा तसे करण्यापासून प्रतिबंध आहे ते एजीएम दरम्यान मतदानासाठी पात्र राहतील. कोणीही व्यक्ती ज्यांनी एजीएमची सूचना पाठविल्यानंतर कंपनीचे इक्विरी शेअर्स संपादित केले आहेत आणि कट ऑफ तारीख म्हणजेच शुक्रवार २२ सप्टेंबर, २०२३ रोजी शेअर्स धारण केलेले आहेत ते एजीएमच्या सुचनेत दिलेल्या माहितीचा अवलंब करू शकतात. तथापी जर सभासदाने दरस्थ ई–मतदानाकरिता सीडीएसएल/एमएसडीएल कडे अगोदर नोंदणी केली असेल तर असे सभासद (सभासद) त्यांचे तिचे मतदान करण्यासाठी त्यांचा/तिचा विद्यमान युजर भाडी आणि पासवर्ड वापरू शकतात. संचालक मंडळाने मोकळ्या आणि पारदर्शक बार्बींमध्ये एजीएममध्ये दुरस्थ ई-मतदानाचे परिनिरिक्षण करण्यासाठी आणि झालेल्या मतदानाची छाननी करण्यासाठी परिनिरिक्षक म्हणून मे. अमित अग्रवाल ॲण्ड असोसिएटस् प्रॉक्टिसिंग कंनी सेक्रेटरीज (फार्म नोदणी क्र १२००१ डी ई १९१६००) यांची नियुक्ती केला आहे. ज्या सभासदांनी एजीएमपूर्वी दरस्थ ई-मतदानाद्वारे त्यांचे मतदान केलेले आहे ते सद्धा एजीएमला हजर राह शकत परंतु पुन्हा त्यांचे मतदान करण्यासाठी हक्कदार नाहीत. ई-मतदानाची सुविधा एजीएममध्ये उपलब्ध करण्यात येईल आणि एजीएमला हजर असलेले सभासद ज्यांनी एजीएमपूर्वी दरस्थ ई–मतदानाद्वारे त्यांचे मतदान केलेले नाही त्यांना इलेक्ट्रोनिक माध्यमाने एजीएममध्ये मतदान करणे शक्य होईल. नम्ही तमचे ई-मेल पत्ते नोंटवलेले नमतील तर कपरा रह

इलेक्ट्रॉनिक माध्यमाने एजीएमची सूचना पाठविल्यानंतर शेअर्स केलेले आहेत evoting@nsdl.co.in किंवा info@arshivalimited.com येथे विनती पाठवून युजर आयडी आणि पावसर्ड प्राप्त करू शकतात. तथापी जर त्या व्यक्तीने दुरस्थ ई-मतदानाकरीता एनएसडीएलकडे अगोदर नोंदणी केली असल्यास ते मतदान करण्यासाठी विद्यमान युजर आयडी आणि पासवर्ड वापरू शकतात.

पुरवली आहे. त्यासाठी कंपनीने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड

(एनएसडीएल) कडून इलेक्ट्रॉनिक माध्यमाने मतदानाची सुविधा घेतली आहे ती

ई-मतदानाला मंगळवार. २६ सप्टेंबर. २०२३ रोजी स. ९.०० वा. सरूवात होईल

आणि गुरुवार २८ सप्टेंबर, २०२३ रोजी साय, ५.०० वा, संपेल, संदर कालावधी

दरम्यान कट ऑफ तारीख म्हणजेच शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३ रोजीस शेअर्स धारण

www.www.evoiting.nsdl.com येथे उपलब्ध आहे.

- ई-मतदानांसाठी सुविधा एजीएम दरम्यान सुध्दा उपलब्ध करण्यात येईल आणि किसी/ओएक्हिएम मार्फत ४२ व्या एजीएमला हजर असलेले सभासद ज्यांनी दरस्थ ई-मतदानामार्फत ठरावावर त्यांचे मतदान केलेले नाही आणि किंवा अन्यथा तसे करण्यासाठी प्रतिबंध आहे ते एजीएममध्ये ई-मतदानामार्फत मतदानासाठी पात्र राहतील. ज्या सभासदांनी एजीएमपूर्वी दूरस्थ ई–मतदानामार्फत त्यांचे मतदान केलेले आहे ते सुध्दा एजीएमला हजर राहू शकतात परंतु पुन्हा त्यांचे मतदान करण्यासाठी हक्कदार नाहीत
- ज्या सभासदांकडे व्हिसी/ओएव्हिएममार्फत एजीएमला हजर राहणे आणि दरस्थ ई-मतदानाकरीता युजर आयडी आणि पासवर्ड नाही किंवा लॉगईन आयडी आणि पासवर्ड विसरले आहेत ते ४२ व्या एजीएमला बोलाविणाऱ्या दिनांक १४ ऑगस्ट, २०२३ रोजीच्या सूचनेच्या टिपा सेक्शनमध्ये नमूद माहितीचा अवलंब करून तो पूर्ववत करू शकतात. पुढे सभासद एनएसडीएलच्या ईे-मतदान सिस्टममध्ये लॉगईन करण्यासाठी लॉगर्डन आधारीत ओटीपी सध्दा वापरू शकतात
- ज्या सभासदांनी प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण केलेले आहेत आणि ज्यांचे ईमेल पत्ते कंपनीकडे नोंदवलेले नाहीत ते ४२ व्या एजीएमला बोलाविणाऱ्या दिनांक १४ ऑगस्ट २०२३ रोजीच्या सूचनेच्या टीपा सेक्शन मध्ये नमूद माहितीचा अवलंब करून आणि पध्दतीने एजीएम दरम्यान ई–मतदान किंवा दरस्थ ई–मतदानामार्फत त्यांचे मतदान करू शकतात. सभासदांना कंपनीच्या एजीएमसाठी ईव्हीएईन निवडून आणि त्यांचा दुरस्थ ई-मतदान लॉगईन क्रेडेन्शियल वापरून <u>www.evoiting.nsdl.com</u> येथे एनएसडीएलने पुरविलेल्या व्हिसी/ओएव्हिएम सुविधेमार्फत एजीएमला हजर राहणे शक्य होईल. व्हिंसी/ओएव्हिएम मार्फत एजीएमला हजर राहणाऱ्या सभासदांना कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत गणपतीं ठरविण्यासाठी मोजण्यात येईल कोणत्याही चौकशीसाठी सभासद सभासदांसाठी असलेल्या फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स (एफएक्युज) चा संदर्भ घेऊ शकतात आणि सभासदांसाठी ई-मतदान युजर मॅन्युअल https://www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शनमध्ये उपलब्ध आहे किंवा टोल फ्री क्र. १८०० २२ २९९० वर फोन करावा किंवा पदसिध्द ईमेल आयडी: evoting@nsdl.co.in येथे श्रीम. पल्लवी म्हात्रे, व्यवस्थापक नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिंटरी लिमिटेड, ट्रेड वर्ल्ड, 'ए' विंग, ४ था मजला, कमला मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०० ०१३ यांना संपर्क करावा त्या सुध्दा इलेक्ट्रॉनिक माध्यमाने मतदानाशी संबंधित तक्रारी सोडवतील. सभासद info@arshiyalimited.com किंवा नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्यावर कंपनी सचिवांना सध्दा लिह शकतात.
- सभासद कॅपनीचे खाते आणि कामकाजाशी संबंधित कोणतीही माहिती प्राप्त करण्यासाठी इच्छुक असल्यास ई-मेल द्वारे किंवा एजीएममध्ये अशा चौकशीसाठी योग्य उत्तर देणे कंपनीला शक्य होण्यासाठी एजीएमच्या तारखेपूर्वी किमान ५ कामकाजाचे दिवस (म्हणजेच शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२२ रोजी किंवा पूर्वी) info@arshiyalimited.com येथे त्यांची चौकशी कळविण्याची विनंती करण्यात येत
- कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ सहवाचता कंपनीज (मॅनेजमेंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन) रुल्स, २०१३ च्या कलम १० आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्यलेशन ४२ ला अनसरून यादारे ही सध्दा सचना देण्यात येते की कंपनीचे सभासद रजिस्टर आणि शेअर हस्तांतर पस्तके वित्तीय वर्ष २०२२-२३ करीता आगामी ४२ व्या एजीएमसाठी शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३ पासून शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०२३ (दोन्ही दिवस मिळून) पर्यंत बंद राहतील.
 - सभासदांना भविष्यात ईमेलद्वारे वार्षिक अहवाल, सूचना इ.सह सर्व पत्रव्यवहार प्राप्त करण्यासाठी प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण केलेल्यांच्या बाबतीत कंपनी आणि/किंवा तिचे आरटीएकडे आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपात शेअर्स धारण केलेल्यांच्या बाबतीत त्यांच्या डीपीकडे त्यांचे ईमेल पत्ते नोंदवण्याचा/अद्ययावत करण्याचा सल्ला देण्यात येत

संचालक मंडळाच्या आदेशानसार आर्शिया लिमिटेडकरिता सही/ अजय एस. मित्तल व्यवस्थापकीय संचालक डीआयएन: ००२२६३५५

ई-व्होटींगने त्यांची मते न दिलेल्या ४१ व्या एजीएम ला हजर राहणाऱ्या सभासदांना ई-व्होटींग मार्फत ४१ व्या एजीएम मध्ये मत देणे शक्य होईल. ई-व्होटींग सुविधा परवण्याकरिता एजन्सी म्हणन सीडीएसएल च्या सेवा कंपनीने नियक्त केल्या आहेत.

ई-व्होटींग संबंधात युजर आयडी आणि पासवर्ड कसा निर्माण करायचा त्या तपशिलांसह माहिती आणि निर्देश सभासदांना ई-मेल मार्फत पाठवले आहेत. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर राहण्यासाठी तेच लॉगीन क्रेडेन्शीयल्स वापरले पाहिजेत. डिमटेरिअलाईज्ड स्वरुपात प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण करणारे सभासद आणि ज्यांनी त्यांचे ई-मेल ॲडेसेस नोंदवलेले नाहीत अशा सभासदांसाठी रिमोट ई-व्होटींग आणि ४१ व्या एजीएम मध्ये ई-व्होटींगची पद्धत एजीएमच्या सूचनेत दिली आहे आणि ती कंपनीची वेबसाईट www.carrier.com/building-solutions/en/in/investor/ येथे सुद्धा उपलब्ध आहे. रिमोट ई-व्होटींग सुविधा खालील मतदान कालावधीत उपलब्ध असेल रिमोट ई-व्होटींग ची सुरुवात : मंगळवार, २६ सप्टेंबर, २०२३ रोजी स. ९.०० वा. रेमोट ई-व्होटींग कालावधी समाप्ती : **गुरुवार, २८ सप्टेंबर, २०२३ रोजी सं. ५.००** वा.

वरील तारीख आणि वेळेनंतर रिमोट ई-व्होटींगची अनुमती दिली जाणार नाही आणि वरील कालावधीच्या समाप्ती नंतर सीडीएसएल कडून तात्काळ रिमोट ई-व्होटींग मॉड्यूल निष्क्रिय केलं जाईल. फक्त २२ सप्टेंबर, २०२३ ह्या कट-ऑफ डेट रोजीस सभासदांच्या नोंदवहीत किंवा डिपॉझिटरीज ठेवत असलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत ज्यांचे नाव गेंदवलेले असेल ती व्यक्तीच रिमोट ई-व्होटींग सुविधा वापरण्यास, ४१ व्या एजीएम मध्ये सहभागी होण्यास आणि ई-व्होटींग करण्यास हक्कदार असेल.

ई-मेल पत्ते नोंदवण्याची/अद्ययावत करण्याची पद्धत खालीलप्रमाणे : कंपनी आणि/किंवा कंपनीचे रजिस्ट्रार अँड ट्रान्स्फर एजंट कडे ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते

नोंदवलेले/अद्ययावत केलेले नाहीत असे प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण करणारे सभासद gpccsindialegal@carrier.com कंपनीला वर किंवा info@adroitcorporate.com येथे कंपनीच्या रजिस्ट्रार अँड ट्रान्स्फर एजंटला ईमेल ने त्यांचे नाव, फोलिओ क्र. आणि पत्ता नमूद करणारे एका स्वाक्षरी केलेल्या विनंती गत्राची स्कॅन्ड प्रत, पॅन कार्ड आणि पत्ता पुरावा (उदा. आधार कार्ड, ड्रायव्हींग लायसन्स, इलेक्शन आयडेन्टिटी कार्ड, पासपोर्ट) ची स्व-साक्षांकित प्रत पाठवून त्यांचे ईमेल पत्ते नोंदवू/अद्ययावत करू शकतात आणि ४१ व्या एजीएम ची सूचना आणि/किंवा व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत ४१ व्या एजीएम मध्ये सहभागी होण्यासाठीचे लॉगीन तपशील मिळवू शकतात. डिपॉझिटरी पार्टिसिपंटसकडे ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदवलेले/अद्ययावत केलेले नाहीत अशा डिमटेरिअलाईज्ड स्वरुपात शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांनी कृपया त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटसकडे त्यांचे ईमेल पत्ते नोंदवावेत/अद्ययावत करावेत. कोणत्याही व्यक्ती एजीएमची सूचना पाठवल्यानंतर कंपनीच्या सभासद झाल्या आणि कट–ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करत असतील त्या कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या एजीएम च्या सचनेत दिलेल्या पद्धतीप्रमाणे युजर आयडी आणि पासवर्ड मिळवू शकतात. असे सभासद एजीएम च्या सूचनेत केंपनीकडून विनिर्दिष्टीत करण्यांत आलेल्या पद्धतीने ई-व्होटींग निर्देश वापरून त्यांची मते देऊ शकतात. ज्या सभासदांनी रिमोट ई-व्होटींगने त्यांची मते दिलेली असतील ते सुद्धा व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर राहू शकतात, परंतु एजीएम मध्ये पुन्हा त्यांची मते देण्यास ते हक्कदार नसतील. एकदा का सभासदाने मत दिले की त्यानंतर त्यात बदल करण्यास किंवा पुन्हा मत देण्यास परवानगी नाही.

एजीएम मध्ये हजर राहणे, ई-व्होटींग संदर्भातील कोणत्याही चौकशा किंवा समस्यांच्या बाबतीत तुम्ही हेल्प सेक्शन अंतर्गत <u>www.evotingindia.com</u> येथे उपलब्ध फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स (''एफएक्युज'') आणि ई-व्होटींग मॅन्युअल पाह शकता किंवा श्री. संदीप शिंदे, मॅनेजर, ॲड्रॉइट कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिॅमिटेड, १८–२०, जाफरभॉय इंडस्ट्रीयल इस्टेट, १ ला मजला, मकवाना रोड, मरोळ नाका, अंधेरी (पू), मुंबई - ४०००५९, महाराष्ट्र. भारत, ई-मेल: info@adroitcorporate.com किंवा sandeeps@adroitcorporate.com (+ ९१ - ० २२ - ४२२७०४२३/ ४२२७०४००) किंवा gpccsindialegal@carrier.com येथे लिह शकता किंवा श्री. नितिन कुमार (०२२–२३०८७८३) किंवा श्री. मेहबुब लखानी (०२२–२३०५८५४३) किंवा श्री. राकेश दळवी (०२२-२३०५८५४२) येथे संपर्क साधू शकता.

ठिकाण ः हैद्राबाद

दिनांक : ०६.०९.२०२३

संचालक मंडळाच्या आदेशावरुन कॅरियर टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड साठी

> सही/-वीरा वेंकटा प्रकाश बोडला व्यवस्थापकीय संचालक डीआयएन : ०९१७८१८७ 📕 दिनांकः ७ सप्टेंबर, २०२३

जर तुम्ही तुमचे ई-मेल पत्ते नोदवलेले नसतील तर कृपया खालील माहितीचा अवलब करावा.				
प्रत्यक्ष शेअर्स धारण करणारे भागधारक	कंपनीचे जे सभासद प्रत्यक्ष स्वरुपांत समभाग धारण करतात आणि ज्यांनी त्यांचे ईमेल ॲड्रेसेस नोंदवलेले नाहीत ते mt.helpdesk@linkintime.co.in वर योग्य तो ईमेल पाठवुन लिंक इनटाईम इंडिया प्रा. लि. कडे त्यांचे ई-मेल पत्ते नोंदवु शकतात. सभासदांना ईमेल वर नाव, फोलीओ क्रमांक, प्रमाणपत्र क्रमांक, पॅन, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी सारखे तपशील नमुद करण्याची आणि पीडीएफ किंवा जेपीईजी फॉरमॅट मध्ये (१ एमबी पर्यंत) शेअर प्रमाणपत्राची प्रतिमा सुध्दा जोडण्याची विनंती करण्यात येत आहे.			
डिमॅट स्वरुपात शेअर्स धारण करणारे भागधारक	ई-मेल ॲड्रेस नोंदवण्यासाठी, सभासदांनी कृपया डिपॉझिटरी पार्टीसिपंटकडून विहित केली जाईल ती प्रक्रिया अनुसरुन संबंधित डिपॉझिटरी पार्टीसिपंट (डीपी) कडे डिमॅट धारणाच्या संबंधात त्यांचे ईमेल ॲड्रेस नोंदवावेत.			
दुरस्थ ई-मतदान आणि व्हिसी/ओएव्हिएम मार्फत सभेला हजर राहण्याशी संबंधित तपशिलकरिता कृपया एजीएमच्या सूचनेचा उर्वरित भाग असलेल्या टिपा क्र. १८ ते २६ सह टिपांचा सदर्भ घ्यावा. एजीएमची सूचना ही कंपनीची वेबसाईट www.sitinetworks.com आणि सीडीएसएलची वेबसाईल www.evotingindia.com आणि स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडियाची वेबसाईट अनक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com वर वार्षिक अहवालाचा भाग म्हणून उपलब्ध आहे. सभासद एजीएमच्या सुचनेचा उर्वरित भाग असलेल्या टिपामध्ये नमुद प्रक्रियेचा अवलंब करून सभा सुरू होण्याच्या नियोजित वेळेपूर्वी आणि तंतर १५ मिनिटे व्हिसी/ओएव्हिएम माध्यमाने एजीएममध्ये सहभागी होऊ शकतात. डिपॉझिटरी म्हणजेच सीडीएसएल आणि एनएसडीएल मार्फत लॉगईनशी संबंधित कोणत्याही तांत्रिक माहितीकरिता डिमॅट माध्यमाने सिक्युरिटीज धारण करणाऱ्या वैयक्तिक भागधारकांनासाठी हेल्पडेक्स				
लॉगईन प्रकार	हेल्पडेक्स तपशील			
लॉगईन प्रकार सीडीएसएल कडे डिमॅट माध्यामाने सिक्युरिटीज धारण करणारे वैयक्तीक भागधारक	हेल्पडेक्स तपशील लॉगईनमध्ये कोणतीही तांत्रिक अडचण असलेले सभासद helpdesk.e-voting@cdslindia.com येथे विनंती पाठवून सीडीएसएल हेल्पडेक्सला संपर्क करू शकतात करू टोल फ्री क्र. १८०० २२ ५५ ३३			
सीडीएसएल कडे डिमॅट माध्यामाने सिक्युरिटीज धारण	लॉगईनमध्ये कोणतीही तांत्रिक अडचण असलेले सभासद helpdesk.e-voting@cdslindia.com येथे विनंती पाठवून सीडीएसएल हेल्पडेक्सला संपर्क करू शकतात करू टोल फ्री क्र. १८०० २२ ५५			
सीडीएसएल कडे डिमॅट माध्यामाने सिक्युरिटीज धारण करणारे वैयक्तीक भागधारक एनएसडीएल कडे डिमॅट माध्यमाने सिक्युरिटीज धारण करणारे वैयक्तिक भागधारण सीडीएसएल ई-मतदान सिस्टममार्फ तुम्ही helpdesk.e-voting@cdsl इलेक्ट्रॉनिक माध्यमाने मतदानाच डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लि परळ (पूर्व), मुंबई - ४०००१३ ट	लॉगईनमध्ये कोणतीही तांत्रिक अडचण असलेले सभासद helpdesk.e-voting@cdslindia.com येथे विनंती पाठवून सीडीएसएल हेल्पडेक्सला संपर्क करू शकतात करू टोल फ्री क्र. १८०० २२ ५५ ३३ लॉगईनमध्ये कोण कोणतीही तांत्रिक असलेले सभासद helpdesk.e-voting@cdslindia.com येथे विनंती पाठवून एनएसडीएल हेल्पडेक्सवर संपर्क करू शकतात किंव टोल फ्री क्र.०२२-४८८६ ७००० आणि ०२२-२४९९ ७०००२ त ई- मतदान आणि एजीएमला हजर राहण्याच्या संदर्भात कोणतीही चौकशी किंवा माहिती हवी असल्यास india.com कडे ईमेल लिहू शकता किंवा टोल फ्री क्र.१८०० २२ ५५ ३३. वर संपर्क करावा. या सुविधेशी संबंधित सर्व तक्रारी श्री. राकेश दळवी, वरीष्ठ व्यवस्थापक (सीडीएसएल) सेन्ट्रल ामिटेड, ए विंग २५ वा मजला मॅरेथॉन फ्रयुचरेक्स, मफतल मिल्क कंपाऊड एन.एम. जोशी मार्ग लोअर tiन कळवू शकता किंवा helpdesk.e-voting@cdslindia.com कडे ईमेल पाठवावा किंवा टोल			
सीडीएसएल कडे डिमॅट माध्यामाने सिक्युरिटीज धारण करणारे वैयक्तीक भागधारक एनएसडीएल कडे डिमॅट माध्यमाने सिक्युरिटीज धारण करणारे वैयक्तिक भागधारण सीडीएसएल ई-मतदान सिस्टममार्फ तुम्ही helpdesk.e-voting@cdsl इलेक्ट्रॉनिक माध्यमाने मतदानाच् डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लि	लॉगईनमध्ये कोणतीही तांत्रिक अडचण असलेले सभासद helpdesk.e-voting@cdslindia.com येथे विनंती पाठवून सीडीएसएल हेल्पडेक्सला संपर्क करू शकतात करू टोल फ्री क्र. १८०० २२ ५५ ३३ लॉगईनमध्ये कोण कोणतीही तांत्रिक असलेले सभासद helpdesk.e-voting@cdslindia.com येथे विनंती पाठवून एनएसडीएल हेल्पडेक्सवर संपर्क करू शकतात किंव टोल फ्री क्र.०२२-४८८६ ७००० आणि ०२२-२४९९ ७०००२ त ई- मतदान आणि एजीएमला हजर राहण्याच्या संदर्भात कोणतीही चौकशी किंवा माहिती हवी असल्यास india.com कडे ईमेल लिहू शकता किंवा टोल फ्री क्र.१८०० २२ ५५ ३३. वर संपर्क करावा. या सुविधेशी संबंधित सर्व तक्रारी श्री. राकेश दळवी, वरीष्ठ व्यवस्थापक (सीडीएसएल) सेन्ट्रल ामिटेड, ए विंग २५ वा मजला मॅरेथॉन फ्रयुचरेक्स, मफतल मिल्क कंपाऊड एन.एम. जोशी मार्ग लोअर tiन कळवू शकता किंवा helpdesk.e-voting@cdslindia.com कडे ईमेल पाठवावा किंवा टोल			